६७ ०१ २०१० (३ ३४ ६७)

विदेह

१.

२.

२.१.

२.२.१.

२ ३

२.३.

२.४.

२.५.

२.६.१.

२.

३.

२.७.

२.८.

३.

३.१.

३.२.

३.३.

३.४.१.

३.५.१.

३.६.१.

३.७.

३.८.

४.

५.

६.

७ः

७ः ः

ः ः

ः

७ः ः ः

ः

८ः ः

ः

५०

५०

[illegible] १३ [illegible] २०१०

[illegible]

[illegible] ऑ[illegible]

[illegible]

[illegible] ०९३३४३१११४५६

२[illegible] ०९३३४१०२३०५

[illegible] ०९९३१३४६३३४

[illegible] ०९४३०४५७२०४

[illegible] ०९२०४०५८४०३

२[illegible] ०९००६०५६३२४

[illegible] ०९४३३३०३७१६

०९८३५४७८८५८

०९४३०८२७९३६

०९४३०४४१७०६

०७६५४३४४२२७

०९९३९०४१८८१

०९९३१६५४७४२

००९७७४१५२१७३७

०९९३४०९८८४४

१ ०९०१५४५३६३७

१ ०९७०८७१५५३०

२
०९७०९४०३१८८

[illegible] ५ [illegible] २००४ [illegible] १०५ [illegible] १ ५३७ [illegible] ४९ ५५२ [illegible] २ ६६ ५०४ [illegible]

[illegible]

२: [illegible]

२: [illegible]

२:१: [illegible]

२:२:१: [illegible] २: [illegible] ३: [illegible]

२:३: [illegible]

२:४: [illegible]

१

२

३

१)

२)

३)

४)

१

२

३

४

४.

११००८

२५०

१२८

०९५७२४५०४०५

[illegible]

२५०

२००९

९५७२४५०४०५

१९७५

२ः

३ः

[illegible]

३.२.

३.३.

३.४.१.

३.५.१.

३.६.१.

३.७.

३.८.

NK KOMP NK KW.KW DNKI

MP LILNKK ^NL MT/K@X

NK@KN G>%K DH P>T DNKI

K>J UGL OKR> MPMN

NKK >SP NKK ^OJP

T.P ^RT B/^L TPMN4

J@XOTI SUPT M!&R9

JP@M TI?I ३० दिसम्बर १९७८ JP@M S@?>P BNL@HL>R M!UBP9 %IG>

S@L>M9 LILNK>PP@D MI\$IL S@KHL◌ WIS@KO S>KM9 GR@L@S H>9 S@KHL◌ MISN4

KN NM P9 NM IP@WR K>LNX IP@DIR> G>P@!9 OPP XHPILR@SIW9 >I S9
\$BL@XH N >I K>S@W NK>UW@WNP@S9 PIL>S S@?>P LP@DP XH4KN4
PIT> %@R9 %UB;KR 0> XM%NDPUR M>T> %@R9MT9 SU!> 0> %IL9PW@W94
J@XOTIKN. 4 4 S. S;P>DKK MXWS @L>R@\$ @;G@RNJ9 PD@XK
HNTU ^NWL *P@HI4 HUPKR @;G@RNJ9 PD@X KI*U DIP !RI
4 4 KNR MUK@X P-R&@W PR SNHO RHL @*I4 J@XOTI
MI?IL> MIT@RKL>MN SNHO P>R;GT *?I > HIPKR MI?IL> MIT@RKL>K
P@RDR@%P9 9LI;G >R@W G@RUP KNR @;TR@GT 9LI;G B@Rॊ\$LN L;\$PMN

P@RDR@%IT KNL GNL @*I4 KLIT> S;G@RH ,@R@MIS@, P@RK>%IT4

MI?IL>;MLK RHP>P@TR#

S@LP@P *L JN MI?IL>;MLK RHP>P@TR# H>NXT/

W>R@MW>M S]K > ^L@X ^LP W>-] RHIT/

KR@MR@SKM NKW> B]K> LIM>P PT@TP

SUGMT> S B-]IT/ @M9R L>NKK >L>GMP

S@?>P9X BNR>NJG>R L>NK KN LGIT/ R>NJG>R

@.P ^WKI RHL @*I IM@HR UM@HR BNK>R

P>/KR9 LNL *>N] P]I RHL @*I @PP G>M

W/K@S SHIT SB .R@M D>NSR R>J@XK P>M

J.P !@X>PMN >B/T *L P@@R>>K-RTIK P@@R>K>NP

SD/L KM P]I J>XT *L SRK>R9 K>N&

>B J.P LI%@LB/;K S ^NWL @*I -R#

DUR]PX>NGK S;DNH B-]I RHL @*I DIP>NDIP

१ः

२ः

१ः

२

१

२

२ः

१ ... २ ... ३ ...

१

२००२-०७

ऑ

२ ।

३० १९७८

३ ।

१

२

३

४

५ [illegible]

[illegible] ||

[illegible]

६ [illegible]

[illegible] ||

[illegible]

७ [illegible]

[illegible] ||

[illegible]

८ [illegible]

[illegible]

[illegible]

[illegible] ||

९ [illegible]

[illegible] ||

१० [illegible] २२ [illegible] २२)

[illegible]

[illegible] ||

[illegible]

॥२२॥

ॐ ॐ

२३२

२३३

२३४

२३५

२३६

२३७

२३८

२३९

२४०

२४१

२४२

२४३

२४४

२४५

२४६

२४७

२४८

२४९

२५०

२५१

२५२

२५३

२५४

२५५

२५६

२५७

२५८

२५९

२६०

२६१

२६२

२६३

२६४

२६५

२६६

२६७

२६८

२६९

२७०

२७१

२७२

२७३

२७४

२७५

२७६

२७७

२७८

२७९

२८०

२८१

२८२

२८३

२८४

२८५

२८६

२८७

२८८

२८९

२९०

२९१

२९२

२९३

२९४

२९५

२९६

२९७

२९८

२९९

३०१

३०१

३०२

३०३

३०४

३०५

३०६

३०७

३०८

३०९

३१०

३११

३१२

३१३

३१४

३१५

३१६

३१७

ऐ औ

११/८/७६ ११/८/७६

११/०८/७६

१४१८

ः

ः

ः

ः

ः

ः ः

ः

ः

ः

ः

ः

ः

ः

ः

ः

ः

३२

SL^>E.IT^

HS@H N>S@TI S@VH: P@R:>

%>S@T@R: TS@H KROTI KIM^

LOCN>^@Y>: VIH9NS@H

DR@P#. KI: KRI&@YTI ‖

DR@P#. M>NVE^@Y. P@RTTI^IM@^: P@RD-R%@H @L;K>R>DI VI&YE ^HL UPK>R: KROTI4 PR;TL LOCN>^@Y>: VIH9N. DR@P#T. L>^: S@V9KR@T@TL: N %K@NOTI4 EVMEV LOKE %>S@T@R>#I ^H\NI UT@TM>#I VIC>R>NI ^O&YN@TI4 P@RJ>H9N. %>S@T@RT. L>^: P@R>P@TL: N %K@NOTI4 P@R:>V>N^ %>S@T@RT. MH>NT: L>^: P@R>P@H J9VNE S;TO&M^ @NL^VN@TI4 YT> @;&. DR@P#T. L>^: S@V9KR@T@TL: N %K@NOTI T?/V P@R:>H9N. %>S@T@R: L>^: P@R>P@TL: N %K@NOTI4 @T. %>S@T@R: SL&LT@M@Y> ^L&@Y> PWN9YM@4

K?>

ROHID>S. K%@N^ MR@MK>RS@H PLT@R,4 S. G;G>ND@Y>. T9RE VSTI S@M4 S. MR@MK>RS@H PLT@R. ITI K>R#T. S@VJ9VNE V-RT@TIM^ @PI S@V9K-RTV>N^ MR@MK>RV-RT@TIMEV4 P>DRG> NIR@M>#: KROTI VIK@RY#: KROTI_ S@VJ9VN: NIR@VHTI4 PRN@TL S. HRI^K@T,4 &R@MI&@W,4 TT^ K>R#T. SR@VD> HRIN>M ^JTI S@M4 P>DRG>NIR@M>#: SMYE @PI S. HRIN>M VDTI S@M4 ETT^ K>R#T. S. P@RSN@N. %>N@T. >S9T@4 S. >NN@DP\R@#. >S9T@4 SR@VD> V@YVH>RSMYEPI S. >NN@DP\R@#. ^VTI S@M4 TT@K>R#T. JN>. VDN@TI S@M_ E&. >T@M>NN@D: P@R>P@TV>N@4 @T. EV SR@VD> >NN@DP\R@#. ^VTI4 TS@H ^HV. %I&@Y>. >SN@4 EK. &NIK. &R@MI&@W. %I&@Y. >S9T@4 S. MI;TITV>N^ MM GLR\. GLD@R: P>DRG> NIR@M>#: KROTI ETEN^ J9VN: KROTI4 EV: N ^VITV@YM@4 S. J9VNE UT@TM V-RT@TIM^ >%@RYET@4 ETEN J9VN: KLR@Y>T@4 ITI MIN@TYTI4 S. EKM^ UP>Y: MIN@TYTI4 GLRO. SM9PM^ >GM@\TI_GLRO @H: %@V. T9R@?Y>T@R>: GMI&@Y>MI4 MM SM9PE EK. NIK&. @S@TI4 TM NIK&M^ @H: ^VT. G-RHE S@?>PY>MI4 EK M>S>NN@TR: P@RTIS@V9KROMI NIK&. VIMI&@W. @S@TI4 NIK&EN^ SH YDI @N@Y. LOH. ^VTI TR@HI S. LOH. @PI S@VR@#MY. ^VTI4 ^V>N^ ETS@H NIK&S@H UPYOG: KR@T@TLM^ @R@HTI4 ITI UK@TV>N@4 ROHID>S. @PI @#@G9K-RTV>N@4 %I&@Y. S@VG-RHT. NIK&: >N9H GLRO. G-RHE KO#E S@?>PITV>N@4 T9R@?Y>T@R>R@?: %I&@Y. GTV>N@4 EKM>S>N>N@TR: P@RT@Y>GTV>N^ S. MIN@TYTI4 MM GLR\. ID>N9: &NIK. @S@TI4 TS@H G-RHE Y?E&@#: &NM^ @S@TI4 TS@H G-RHM^ @PI ID>N9: ^V@Y: J>TM^ @S@TI4 EV: MIN@TYTI4 S. GLRO. G-RHM^ >GM@\TI4 P%@YTI4 P@R>M9NMEV G-RHM@4 GLR\. @PI T?/V @S@TI4 TD/V K>R@Y: KLR@VN^ @S@TI4 P>DRG>Y>. NIR@M>#: KLR@VN^ @S@TI4 HRIN>M JPN^ @S@TI4 %I&@Y. GLRO. SM9PE >GT@H P-RM@\TI4 GLRO. @HM^ EKM^ NIK&: DT@TV>N@4 S. NIK&. KLT@R @S@TI4 GLR. KI3@MIT IV S@MR#: K-RTV>N^ IV MIN@TYIT@V> VDTI_%I&@Y. S. NIK&. KLT@R S@Y>T^ ^V>N^ YT@R S@?>PITV>N^ TT@R/V S@Y>T^ @N@VE&#: KROTL4 E&. %I&@Y. S@VY: YT@R S@?>PITV>N^ TT@R GT@V> P%@YTI S. NIK&.

१

२

३ ऑ

४

५

६

७

८

९

१०

११

१२

१३

१४

१५

१६ ऑ

१७:

१८:

१९:

२०:

२१:

२२:

२३:

२४:

२५:

१)

१ ८. ७

[illegible] २): [illegible]

[illegible] १

[illegible] ७

६९२ [illegible]

१: २: ३: ४

१: २: ३: ४

२.

१.

२.

३.

४.

१५ः [illegible] ऑ[illegible]

[illegible]

१६ः [illegible]

[illegible]

१७ः [illegible]

[illegible]

१८ः [illegible]

[illegible]

१९ः [illegible]

[illegible]

२०ः [illegible]

[illegible]

२१ः [illegible]

[illegible]

३४4%,R9 K9R@TImageRJ ...

३५4%,R9 ...

३६4%,R9 ...

३७4%,R9 ...

३८4%,R9 ...

३९4%,R9 ...

४०4%,R9 ...

४१4\$J ...

४२4%,R9 ...

४३4%,R9 ...

४४4%,R9 ...

४५4%,R9 ...

४६4%,R9 ...

४७

४८

४९

५०

५१

५२

५३

५४

५५

५६

५७

५८

५९

६०

६१

६२

६३

६४

६५

६६

६७

६८

६९

७०

७१

७२

७३

७४

७५

७६

७७

७८

२००४-१०

[illegible]